

अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी वापरायाची  
कार्यपध्दतीसंबंधित परिपत्रक रद्द करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**

**जलसंपदा विभाग**

शासन परिपत्रक:-अंकपा २०१३/प्र.क्र.७३/आ (अतांत्रिक)

हुतात्मा राजगुरू चौक,

मादाम काम मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक २७.०२.२०१३.

- संदर्भ:-** १) पाटबंधारे विभाग परिपत्रक क्रमांक:अंकपा १०८९/६७९१(१२७९)आ(अतां)  
दि.०२मार्च १९९१  
२) पाटबंधारे विभाग परिपत्रक क्रमांक:एपीपी४७८९/२६ व्हीआयपी/९४ आ(अतां)  
दि.०५मार्च १९९४  
३) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रकअंकपा-१००९/८२६/प्र.क्र.२०१/०९/आठ,  
दि.०५.०२.२०१०.

**प्रस्तावना :-**

संदर्भाधिन क्रमांक १ मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना ज्या कर्मचा-याचा मृत्यू प्रथम झालेला आहे व त्यांच्या कुटुंबियाचा अर्ज आलेला आहे अशी परिस्थिती असल्यास संबंधित कुटुंबिय प्रथम नियुक्तीस पात्र ठरेल. म्हणजेच अशा प्रकरणी उमेदवारांचा क्रम त्याच्या वडीलांच्या /पतीच्या निधनाच्या /अकाली सेवानिवृत्तीच्या दिनांकानुसार ठरेल, अशी तरतूद आहे.

तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत निधनापासून / निवृत्तीपासून पाच वर्षे इतकी विहित केली असल्याने असे अर्ज शासकीय कर्मचा-यांच्या मृत्यूच्या/ अकाली सेवानिवृत्तीच्या दिनांकानुसार येतीलच असे नाही त्यामुळे सदर परिपत्रकात बदल करून संदर्भाधिन क्रमांक २ नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी, दिवंगत कर्मचा-यांच्या नातेवाईकांची प्रतिक्षा यादी नियुक्तीसाठी आलेल्या अर्जाच्या दिनांकानुसार तयार करावी, असे निदेश देण्यात आले आहेत.

उपरोक्त वस्तुस्थिती असतानाही विभागातील अनेक क्षेत्रिय कार्यालयात दि.०२मार्च १९९१ च्या परिपत्रकाचा आधार घेत अनुकंपा प्रतिक्षा यादीत जेष्ठता क्रम बदलून उमेदवाराना नियुक्त्या दिल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. वास्तविकतः संदर्भाधिन क्र.३ नुसार दिवंगत कर्मचा-यांच्या वारसाकडून ज्या दिवशी अनुकंपा नियुक्तीसाठी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे प्राप्त होतील त्या दिवशीच त्यांचे नाव प्रतिक्षासूचीमध्ये समाविष्ट करावे, असे निर्देश आहेत. अनुकंपा तत्वावर शासन नियुक्ती बाबत सर्वसामान्य धोरण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित केले जाते. त्यामुळे पाटबंधारे विभाग परिपत्रक दि.०२मार्च १९९१व पाटबंधारे विभाग परिपत्रक दि.०५मार्च १९९४ मधील अनुकंपा नियुक्तीसाठी असणा-या तरतूदी गैरलागू ठरतात. तदनुषंगाने विभागाची प्रस्तुत परिपत्रके रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**परिपत्रक:-**

संदर्भाधिन क्र.१ व २ मध्ये नमूद परिपत्रके सदर परिपत्रकाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतिक्षासूचीवर नाव समाविष्ट करण्यासंदर्भात संदर्भ क्र.३ मध्ये नमूद तरतूदीनुसार सर्व नियुक्ती प्राधिका-यांनी कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०१३०२२७११११४८६ ३२७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अ. कोदे  
(अतुल कोदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति:-

सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,  
सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग,  
सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग,

प्रत:- आ(तांत्रिक)/ आ(अतांत्रिक) संग्रहार्थ